

वयोवृद्ध मनोयुवा

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबई

संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये नोंदणी क्रमांक बी.ओ.एम./८४३/८/जीबीबीएसडी दि. २६/११/१९८१

मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नियम १९५० अन्वये नोंदणी क्रमांक एफ-७५२८/(मुंबई) दि. २५/४/१९८२

कार्यालय पत्ता : ज्येष्ठ नागरिक भवन, सेक्टर १२, प्लॉट नं. ७ सी, गावदेवी मंदिरामागे, नेरूळ (प.) नवी मुंबई-४००७०६


फेस्कॉमचे मुखपत्र : मनोहारी मनोयुवा

कार्यालय : अ/७, मिरज-मालगाव रस्ता, सुभाषनगर, ता. मिरज, जि. सांगली ४१६४३७

वर्ष - २९

अंक - १०

आक्टोंबर २०२१



अरुण रोडे-अध्यक्ष
फेस्कॉम महाराष्ट्र


फेस्कॉम परिवाराच्या वतीने
तमाम ज्येष्ठ नागरिक
बंधू-भगिनींना

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा




आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन

१ ऑक्टोबर



ज्येष्ठ नागरिक दिवस

निमित्त
हार्दिक शुभेच्छा



रघुपती राघव
राजाराम, पतित
पावन सिताराम...

जय जवान जय किसान...
घोशणेचे प्रणेते,
माजी पंतप्रधान


राष्ट्रपिता

भारतरत्न

महात्मा गांधी

लालबहादूर शास्त्री

यांच्या जयंती निमित्त
कोटी कोटी वंदन.!



HAPPY
WORLD SENIOR
CITIZENS
Day

ज्येष्ठ नागरिक दिन

१ ऑक्टोंबर



आपणच व्हावे
वृद्धांची काठी!

जे झालेत वृद्ध आपल्यासाठी,
जीवन असावे त्यांच्या सेवेसाठी;
नको वृद्धांश्रम वृद्धांच्या पाठी,
आपणच व्हावे ज्येष्ठांची काठी!



आंतरराष्ट्रीय वरिष्ठ नागरिक दिवस




जागतिक

ज्येष्ठ
नागरिक

दिनाच्या हार्दिकशुभेच्छा
फेस्कॉम पुणे प्रा.वि.
अध्यक्ष सचिव




आधारस्तंभ



श्री. नूरअहमद अब्बास शेख

- पत्ता** - ब गट, प्लॉट नंबर 5, जुन्या पोस्ट जवळ, टाकळी हद्द, सुभाष नगर
तालुका मिरज, जिल्हा सांगली- ४१६४३७.
- जन्म तारीख** - २९ मे १९५१ **मो, नंबर** - ९४२०३६२८३५/ ९८९०२१७३४१
- कार्य** - निवृत्त पोलिस उपनिरीक्षक
संचालक, आधार ज्येष्ठ नागरिक संस्था सुभाषनगर
संचालक, फेस्कॉम मनोयुवा कौन्सिल
- छंद** - ज्येष्ठ नागरिकांना पोलीस प्रशासकीय कामी मदत करणे.
ज्येष्ठांच्या घरगुती, मानसिक अडचणी सोडविणे,



श्री, पांडुरंग शंकरराव क्षेत्रमाडे

- पत्ता** - प्लॉट नंबर-१६४, ग्राउंड फ्लोअर, श्री मंगेश शांतादुर्गा सी, एच,
एस, सेक्टर 17, गल्ली नंबर ८, नेरूळ (पूर्व), नवी मुंबई-४००७०६.
- जन्म तारीख** - १९ डिसेंबर १९३५. **मो, नंबर** - ७७३८२३६६६०
- सेवा** - औषधी मल्टिनॅशनल कंपनी मधून निवृत्ती
फेस्कॉम व आईस्कॉनचे माजी कोषाध्यक्ष
सिडकोकडून २००५ मध्ये नेरूळ येथील ज्येष्ठ नागरिक भवन
करिता प्लॉट मिळविणेत पुढाकार
- छंद** - वाचन, लेखन, ज्येष्ठांना मार्गदर्शन.



श्री, रामचंद्र मुकुंद देशपांडे

- पत्ता** - प्लॉट नंबर ६/२, लेण्याद्री टॉवर प्लॉट नंबर ४९, सेक्टर १९ ए,
नेरूळ(पूर्व), नवी मुंबई-४००७०६.
- जन्मतारीख** - १७ ऑक्टोबर १९३०.
- शिक्षण** - नागपूर विद्यापीठातून १९५४ मध्ये बी.एस.सी.
- सेवा** - भारतीय आयुध निर्माणी, खमारिया, जबलपूर (मध्यप्रदेश) मधून
१९८८ मध्ये निवृत्ती.
२००३ ते २०१० पर्यंत ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळ चे अध्यक्ष व
सध्या आजीवन सदस्य

१ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन

प्रा. डॉ. बा. दा. जोशी

९४२२५४८४९८

आजच्या प्रगत युगात व एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात आपली वाटचाल चालू झाली आहे शास्त्रीय संशोधन व अत्याधुनिक संगणकाधिष्ठीत प्रगत तंत्रज्ञानाची साथ आपण घेत आहोतच. येनकेनप्रकारेन पैसा, पॅकेज व प्रगतीच्या मोहाने चंगळवाद बोकाळला आहे. आता युवक थोडा शिकला तरी आपल्या खेडेगावाला मुकला, ज्यास्त शिकला की देशाला मुकला अशी आता स्थिती निर्माण झाली आहे. यालाच आपल्या चंगळवादाची जी साधने आहेत त्यांनी संयमाने आपल्या मूलभूत गरजांची तरी परिपूर्ती व्हावी अशी अपेक्षा आहे. पण मागच्या पिढीच्या ज्या सुखसाधनांना आपण चैनीचे समजत होतो, तीच साधने आजच्या नागरिकांची मूलभूत गरज बनली आहे असे दिसून येते. यामुळे अपेक्षित सुखवादाच्या वाटचालीत आपल्या चालीरितीचा, संस्कार व संस्कृतीचा आपणास विसर पडला आहे. परिणामात: एकमेकांमधील सुसंवाद हरवला आहे. संगणक, मोबाईल व चित्रवाणीने सर्व मानवी जीवनच आपल्या कवेत असे घेतलेले आहे की अहर्निश जळी-स्थळी-काष्टी, पाषाणी सुत्रीचे साम्राज्य पसरलेले आहे. सुखासाठी व पैसे कमविण्यासाठी परदेशात जाणे हा नव्या पिढीचा ध्येयवाद बनला आहे. त्यामुळे नवी तरुण पिढी विदेशात व घरात त्यांचे आई-वडील वृद्धांना एकाकी जीवन जगणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे सध्या मानवामानवातील अंतर वाढतच असून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, ममत्व या आता कल्पनाच बनत आहेत. त्याचे खरे अर्थ, सहवासाने अनुभवावेत असा आपला पायंडा नष्ट होत जाऊन त्याचे अर्थ शब्दकोशातच पाहण्याची वेळ सर्वावर आली आहे. कालचे ज्येष्ठ नागरिकांचे जीवन, अनुभव समृद्धीमुळे व कुटुंब प्रमुख या नात्याने आदराचे, सन्मानाचे व गुणवत्तेचे होते. जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती तोपर्यंत ही वहिवाट होती. आज मात्र सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीने वेगळेच वळण घेतल्याने त्यातील सुसंस्कृतपणा लयाला गेला असून घरातील ज्येष्ठ

नागरिकांचा कोंडमारा होत आहे. दोन पिढीच्या विसंवादाने ज्येष्ठांना निवारा असलेल्या घरात राहता येणे अवघड झाले असल्याने घर सोडताही येत नाही व घराबाहेर जाताही येत नाही अशी वैचारिक व भावनिक कोंडी झालेली दिसून येत आहे.

ज्येष्ठांनी भविष्यकालीन स्थिती गतीचा वेध घेऊन आर्थिक दृष्टीने स्वावलंबन व नियोजन करून चौरस आहार, नियमित व्यायाम, ध्यानधारणा केल्यास शरीर व मनाचे स्वास्थ्य चांगले राहिल याची जाणीव ठेवूनच वाटचाल करावी लागेल. आपले शरीर निरोगी आहे की नाही हे पहावेच लागेल त्यातही आजार निर्माण झाल्यास तो वाढू नये म्हणून डॉक्टरांचे मार्गदर्शन, निरनिराळ्या तपासण्या, औषधोपचार, आहार-विहार, डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये सांभाळून वाटचाल करावीच लागते.

आपण स्वतः व आपल्या जोडीदारास दैनंदिन जीवन याचक म्हणून जगण्याऐवजी सन्मानाने जगता यावे म्हणून विमा किंवा सुरक्षित गुंतवणूक करावी लागते. आपली सहचारिणी सोबतचे सहजीवन परावलंबी बिलकुल नसावे ही मुख्य धारणा जाणुन युनोने ज्येष्ठांचा सन्मान कायम राहून आदर टिकला पाहिजे यादृष्टीने सप्टेंबर १९४८ साली युनोच्या आमसभेने ज्येष्ठांच्या जाहीरनाम्यात तरतुदी करून त्यांना पूर्ण संरक्षण, अन्न-वस्त्र-निवारा, शारिरीक आरोग्य, नैतिक आधार, मनोरंजन, काम, स्थैर्य व सन्मान अशा दहा हक्कांची जबाबदारी शासनाची आहे अशी आमसभाने कृती केली आहे. भारतात याबद्दल फारसा सखोल विचार केला नाही.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना ज्येष्ठ नागरिक दिनास आपला मागणी दिन साजरा करतात. शासनास फार आर्थिक भार पडणार नाही अशा मागण्या केल्या आहेत. केंद्र सरकारने १९९९ मध्ये वृद्धाबाबतचे राष्ट्रीय धोरण जाहीर केले आहे. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी फेस्कॉमने मागणी केली होती.

(पान ६ वर)

(पान ५ वरून) ज्येष्ठांचे शारीरिक व मानसिक आरोग्य, निराधारांना आधार, शासकीय आर्थिक मदत, अत्यावश्यक असलेल्या सवलती इत्यादी प्राप्त व्हावे यासाठी लोकजागर करण्यासाठी फेस्कॉम सूचनेनुसार स्थापन झालेले ज्येष्ठ नागरिक संघ ग्रामीण व नागरी प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी फेस्कॉमच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत आहेत. बंद, घेराव, चक्काजाम असे आंदोलन न करता योग्य दिशेने वाटचाल करित आहेत.

आज भारताची लोकसंख्या सुमारे १२१ कोटी आहे. त्यामध्ये सुमारे एक कोटी पेक्षा जास्त लोक वृद्ध आहेत. वास्तविक समाजाचा हा मोठा गट अनुभवी व विचारांनी समृद्ध आहे. यावर त्यांना उपेक्षित न ठेवता त्यांना शासन व समाजाकडून योग्य तो सन्मान, सर्व आरोग्य सुविधा, सर्वत्र सुरक्षितता व त्यांचे मनोबल उंचावून समाजाभिमुख केले तर भारतीय समाजाला व शासनाला ही मार्गदर्शन लागू शकेल. त्या ज्येष्ठांपैकी काही आपापल्या क्षेत्रात कुशल व अनुभव संपन्न असे आहेत. त्यांच्या अनुभव संपन्नतेचा लाभ सर्वांना पुनश्च मिळाल्यास सर्वांगीण उन्नती होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांची मते ही मोठी शक्ती होऊ शकते. त्या सर्वांच्या मतदानाने शासनावर सुद्धा एक दबाव गट तयार होऊ शकतो. पण त्यासाठी वृद्धांचे सबलीकरण आवश्यक आहे, जपानमध्ये सर्वात जास्त ज्येष्ठ

असूनही त्यांचा समाजात सर्व क्षेत्रात पुढाकार असतो कारण त्यांचे सेवा व्यवस्थापन उच्च दर्जाचे असते. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, येथे सुद्धा ज्येष्ठांसाठी सर्वकष विकास योजना राबविल्या जातात. तसे पाहता भारताच्या संस्कृतीतच प्रथम या सन्मानाच्या पाऊलखुणा पाहावयास मिळतात, एकत्र कुटुंब पद्धतीत कधीच या समस्या निर्माण झाल्या नव्हत्या. आजच्या अंधानुकरणामुळे आपल्या देशात या समस्या निर्माण होऊ घातल्या आहेत. पण हळूहळू होणाऱ्या जनजागृतीमुळे नवीन पहाट दूर नाही. अशी आशा आजच्या या ज्येष्ठ नागरिक दिनी बाळगण्यास काय हरकत आहे?.

प. पूज्य साने गुरुजींच्या शब्दात, “असे जे आपणापाशी, असे ते वित्त वा विद्या । सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे.” --***--

पेन्शनर बंधू-भगिनींनो सावधान

नोव्हेंबर सुरू - सुरू गडबड पेन्शनरांची

हायातीचा दाखला

या महिन्यातच घा, नका वाट पाहू वर्ष अखेरीची आपली व पेन्शनची काळजी घ्या

मनोहारी मनोयुवा कौन्सिलचा अभिनव उपक्रम

ज्येष्ठ महिलांनो घ्या लेखणी आणि व्हा तयार

लवकरच मनोहारी मनोयुवाचा खास विशेषांक अंक केवळ महिलांचे सहकार्यानेच प्रकाशित होणार. महिना लवकरच कळविला जाणार. ज्येष्ठ महिलांनो वाट पाहू नका, संधी दवडू नका, उचला लेखणी आणि करा सुरुवात. विषय कोणताही चालेल, राजकारण नको, स्वलिखित लेख, कविता, अभिनव साहित्याच्या रेलचेलांनी ज्येष्ठ महिला विशेषांकाची शोभा वाढवयाची आहे. मग करा सुरुवात, आपल्या मेंदू स्वरूप संगणकातून निघू देत शब्दरूपी साहित्य. आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत.

डॉ. मायाताई कुलकर्णी

अध्यक्षा फेस्कॉम महिला आघाडी

प्रा. डॉ. सौ. वृंदा कशाळीकर

संपादिका

सौ. स्वाती गुळवणी

उपसंपादिका

सौ. सुलभा देशपांडे

उपसंपादिका

साहित्य पाठविण्याचा पत्ता -

श्री. अंजुमन खान फेस्कॉम उपाध्यक्ष व प्रमुख मनोयुवा कौन्सिल
अ/७, सुभाष नगर, तालुका-मिरज, जिल्हा-सांगली ४१६४३७.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

(संकलन)

फेरकॉम मनोयुवा कौन्सिल

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे. ही योजना पूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणून ओळखली जात असे. ही योजना २ जुलै २०१२ पासून सुरू झाली. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एम. जे. पी. जे. ए. वाय) भारत सरकारच्या वतीने २३ सप्टेंबर २०१८ पासून सुरू झाली. तसेच एकत्रितपणे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (एम. जे. पी. जे. ए. वाय) १ एप्रिल २०२० रोजी राज्यात सुरू करण्यात आली. या योजनेत अंगीकृत असलेल्या खाजगी व सरकारी रुग्णालयात खास सेवांच्या अंतर्गत शस्त्रक्रिया व उपचारांसाठी आवश्यक असलेल्या आपत्तीजनक आजारावर लाभार्थ्यांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते.

या योजनेत लाभार्थीच्या रुग्णालयात दाखल संबंधित सर्व खर्चाची पूर्तता प्रत्येक पॉलीसी वर्षात प्रत्येक कुटुंबासाठी रू.१,५००००/- पर्यंत आहे व मुत्रपिंड प्रत्यारोपण साठी ही पॉलीसी दरवर्षी प्रत्येक कुटुंबासाठी रू.२,५००००/- पर्यंत वाढविण्यात आली आहे. हा फायदा फ्लोटर आधारावर कुटुंबाच्या प्रत्येक सदस्य साठी उपलब्ध असतो म्हणजे एकूण संरक्षण रू.१,५००००/- किंवा रू.२,५००००/- पॉलीसीमध्ये एखाद्या व्यक्ती द्वारे किंवा एकत्रितरीत्या मिळू शकतात.

आयुष्यमान भारत पी. एम.जे. ए. वाय. देशभरातील कोणतेही माध्यमिक व तृतीयक काळजी घेणाऱ्या योजनेअंतर्गत रुग्णालयात लाभार्थी लाभ घेऊ शकतो. प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येक कुटुंबात पाच लाखाचे संरक्षण मिळते. तसेच फ्लोटर आधारावर कुटुंबाच्या प्रत्येक सदस्य साठी उपलब्ध आहे. (ई.एस आय सी) लाभार्थी सुद्धा या आयुष्यमान भारत पी.एम. जे. ए. वाय. योजनेतून लाभ घेऊ शकतात.पंतप्रधान मंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लक्षपर्यंत विमा संरक्षण मिळते.लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तिला किंवा अनेक व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल.महात्मा ज्योतिराव फुले जन

आरोग्य योजनेअंतर्गत पिवळे केशरी रेशन कार्ड धारक तसेच २०२० च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार पांढरे रेशन कार्ड धारक सुद्धा लाभार्थी पात्र आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत एकूण ९९६ वैद्यकीय व शस्त्रक्रिया प्रक्रिया आहेत व १२१ पाठ पुरावा (follow up) प्रक्रिया आहेत आणि आयुष्यमान भारत योजनेचे मध्ये एकूण १२०९ वैद्यकीय व शस्त्रक्रिया प्रक्रिया आहेत व १८३ पाठपुरावा (follow up) प्रक्रिया आहेत तसेच सरकारी रुग्णालये कोविड उपचारांमध्ये असल्यामुळे सीजी एच एस (सेंट्रल गर्हमेंट) वैद्यकीय व शस्त्रक्रिया प्रक्रिया खाजगी रुग्णालयात लागू केलेले आहेत.

या पॅकेजमध्ये सामान्य वार्डातील बेड शुल्क, नर्सिंग आणि बोर्डिंग शुल्क, शल्यचिकित्सक व भूल देण्याचे शुल्क, वैद्यकीय प्रॅक्टिशनर आणि सल्लागार शुल्क, ऑक्सिजन आणि आयसीयू शुल्क, सर्जिकल उपकरणाची किंमत, औषधांची किंमत, डिस्पोजेबल वस्तू इन प्लांट्स कृत्रिम उपकरणाची किंमत, रक्तसंक्रमण(राज्य शासनाच्या धोरणानुसार रक्त प्रधान करणे), एक्स-रे आणि डायग्नोस्टिक्स चाचणी, अन्न रुग्ण, राज्य परिवहन किंवा दुय्यम रेल्वे भाड्याचे एक वेळची वाहतूकीची किंमत, (रुग्णालयापासून फक्त रुग्णाच्या निवास स्थानापर्यंत या पॅकेजमध्ये) तसेच रुग्णालयात दाखल होण्यापासून ते डिसचार्ज होईपर्यंत व शस्त्रक्रियेनंतर वैद्यकीय उपचार नंतर काही गुंतागुंत झाल्यास सुद्धा उपचारांचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे. मृत्यूच्या उदाहरणांमध्ये नेटवर्क हॉस्पिटल पासून खेड्यात/नगरात जाण्यासाठी व मृतदेहाची वाहतूक देखील पॅकेजचा भाग असेल. एकत्रित योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया,नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया,हृदय शस्त्रक्रिया व उपचार ,जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्ण वरील उपचार,

(पान-३१ वर)

(पान-३० वरून) कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेचे, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, मानसिक आजार व इंटरव्हेशनल रेडीऑलोजी उपचार यांचा लाभ मिळतो.

योजना अंगीकृत रुग्णालयात उपचार घेण्याची प्रक्रिया असून लाभार्थी जवळच्या योजना अंगीकृत रुग्णालयात संपर्क साधू शकतात. उपरोक्त रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आलेल्या आरोग्य मित्रांशी संपर्क साधून लाभार्थीने आपली कागदपत्रे देऊन आपली नोंद करून घेणे आवश्यक आहे.

त्यानंतर योजना अंगीकृत रुग्णालयाच्या वैद्यकीय समन्वयकांशी संपर्क साधावा व आपला आजार योजनेमध्ये बसतो की नाही याची खात्री करून घ्यावी. आजार बसत असल्यास वैद्यकीय समन्वयक आपल्या आजाराची वैद्यकीय व शस्त्रक्रिया उपचाराची मंजूरी योजने कडून करून घेतील. मंजूरी आल्यानंतर आपल्यावर योजनेमधून उपचार चालू करतील. एखाद्यावेळेस जर रुग्णाला तातडीची उपचाराची गरज भासल्यास वैद्यकीय समन्वयक फोन द्वारे व इमेल द्वारे मंजूरी घेऊन उपचार सुरू करू शकतात. उपचार झाल्यावर आपल्या डिस्चार्ज प्रक्रिया योजनेच्या नियमानुसार केली जाते.

उपचारादरम्यान आपल्याकडून काही खर्च झाला असेल तर आरोग्य मित्र व वैद्यकीय समन्वयक यांचेशी संपर्क साधून बिलाची शहानिशा करून घेणे व त्याचा परतावा घेणे. योजनेमध्ये मंजूरी आलेल्या शस्त्रक्रियेमध्ये लागणारी औषधे व रुग्णाच्या शरीरात घालण्यात येणारा स्टेन्ट व इम्प्लांट हे सर्व योजनेमध्ये समाविष्ट आहेत. तसेच आपल्या उपचारानंतर लागणाऱ्या पाठपुराव्यासाठी (फॉलोअप) लागणारा उपचार सुद्धा ठरलेल्या पॅकेज नुसार योजनेतून लाभ घेऊ शकता.

निशुल्क सेवा (कॅशलेस मेडिकल सर्विस) सदर योजनेअंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रुग्णालयातून निशुल्क वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. सदर योजना पूर्णतः संगणकीकृत असून पांढऱ्या शिधापत्रिकासह सर्व वैध शिधापत्रिका तसेच फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकतात. वैद्यकीय व शस्त्रक्रिया सेवांमध्ये रुग्णालयात दाखल झाले पासून

डिस्चार्ज मिळेपर्यंत रुग्णालयीन उपचार, निदानासाठी लागणाऱ्या चाचण्या, आवश्यक औषधोपचार शुश्रूषा व भोजन आणि परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातून सुटी केल्यानंतर पाठपुरावा सेवा आणि दहा दिवसांपर्यंत गुंतागुंत झाल्यास त्याचे मोफत उपचार समाविष्ट आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे रेशन कार्ड (पिवळे/ केशरी/ पांढरे), ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, सरकारी ओळखपत्र, बँक पासबुक इत्यादी) सदरची योजना संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी साठी लागू आहे या योजनेच्या मदतीसाठी आणि अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा.

टोल फ्री क्रमांक - १५५३८८/१८००२३३२२००

रुग्णालय - आरोग्यमित्र

पत्ता - पोस्ट बॉक्स क्रमांक-१६५६५, वरळी

पोस्ट ऑफिस, वरळी. मुंबई-४०००१८

संकेत स्थळ - www.jeevandayee.gov.in

सांगली जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी मदतीसाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क साधावा

श्री.लक्ष्मण कुंडले
जिल्हाप्रमुख
सांगली जिल्हा विमा कंपनी

डॉ.रोहित खोलकुंबे
जिल्हा समन्वयक
राज्य आरोग्य हमी
सोसायटी सांगली
७२०८९५२२९७

९५५२५११६९२

वडील असती कठोर परी गोड खारीक

असते माय मात्र मऊ मधुर खजुर


दोघांच्याही प्रेमाने होण्या ते उत्तरी

माया मिळावी त्यांना आयुष्याच्या सांजसमई

ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित विविध कार्यक्रम प्रसंगीची क्षणचित्रे



ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित विविध कार्यक्रम प्रसंगीची क्षणचित्रे



कृपया अंक पत्यावर द्यावा, वितरीत न झालेस सकारण परत करावा.
अपूर्ण पत्ता , मयत , पत्ता सोडून गेले , पोस्टमन बीट क्र.

प्रेषक:

श्री. अंजुमन खान.

उपाध्यक्ष व प्रमुख फेस्कॉम मनोयुवा कौन्सिल

सुभाषनगर, ता. मिरज, जि. सांगली-४१६४३७

मोबा. ९४२२५८३००४.

PRINTED MATTER

प्रति,